

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना

आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व तालुका स्तरावरील कार्यालयाच्या पदांच्या संवर्ग बदलून सुधारित आकृतीबंध तयार करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

नियोजन विभाग,

मंत्रालय, मुंबई-४०००३२.

शासन निर्णय क्रमांक आकृति-२०११/प्र.क्र.५/मप्रारो-३

दिनांक : ३१ मे, २०११.

याचा :- नियोजन विभाग, शासन निर्णय क्रमांक आकृति-२००८/प्र.क्र.१६८/मप्रारो-३, दिनांक २० नोव्हेंबर, २००९.

प्रस्तावना :-

महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाचा " महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियम २००५ " दिनांक २ फेब्रुवारी, २००६ पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्यात आला. महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७७ व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम २००५ मधील चांगल्या व आवश्यक बाबी विचारात घेऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या कलम ४ व २८ अन्वये एक सर्वकंश योजना राज्य शासनाने तयार करून त्यास " महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना २००५ " असे नाव देण्यात आले. राज्यात दिनांक १ एप्रिल, २००८ पासून सर्व जिल्ह्यात ही नवीन योजना लागू करण्यात आली. या नवीन योजनेनुसार किमान ५०% कामे ग्रामपंचायती मार्फत करावयाची आहेत. सबब, जिल्हाधिकारी कार्यालयातील काही पदे कमी करून जिल्हा परिषदांना काही पदे देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तसेच पूर्वीच्या रोजगार हमी योजना व आताच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना मधील कामामध्ये मोठा बदल झाल्याने आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयातील अभियंत्रिकी संवर्गातील पदे कमी करून महाराष्ट्र विकास सेवा आणि कृषि संवेतेतील पदांची आवश्यकता असल्याने त्यानुसार आकृतीबंधामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सबब, वित्त विभागाने गठीत केलेल्या उच्चाधिकार समितीच्या मान्यतेने या विभागाच्या पदांच्या आकृतीबंधामध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

:- शासन निर्णय :-

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय आणि तालुका स्तरावर तहसील कार्यालयात खालीलप्रमाणे १०४९ पदांच्या सुधारीत आकृतीबंधास या आदेशान्वये मान्यता देण्यात येत आहे.

अ) विभागीय आयुक्त कार्यालयाचा सुधारीत आकृतीबंध

अ. क्र.	पदाचे नाव	वेतन	ग्रेड पे	पदांची संख्या
१	उपायुक्त (सहयो)	१५६००-३९१००	७,६००	१

१	२	३	४	५
२	अधिक्षक कृषि अधिकारी	१५६००-३९१००	६,६००	१
३	कार्यकारी अभियंता (जलसंपदा विभाग)	१५६००-३९१००	६६००	१
४	सहाय्यक आयुक्त (विकास)	१५६००-३९१००	५४००	१
५	लघुलेखक (निम्नश्रेणी)	९३००-३४८००	४३००	२
६	लेखाधिकारी	९३००-३४८००	४४००	१
७	सहाय्यक लेखाधिकारी	९३००-३४८००	४३००	१
८	कनिष्ठ अभियंता/सहाय्यक अभियंता/शाखा अभियंता (सार्व.बांधकाम विभाग)	९३००-३४८००	४४००	१
९	अव्वल कारकून	५२००-२०२००	२८००	४ अव्वल कारकून अमरावती व नागपूर साठी व इतर विभागीय आयुक्त कार्यालयात ५ अव्वल कारकून.
१०	लघुटंकलेखक	५२००-२०२००	२४००	२
११	लिपिक-टंकलेखक	५२००-२०२००	१९००	२
१२	लेखा लिपिक	५२००-२०२००	१९००	१
१३	चाहान घालक	५२००-२०२००	१९००	३
१४	शिपाई	४४४०-७४४०	१३००	४
१५	संशोधन अधिकारी (सांख्यिकी)	९३००-३४८००	४४००	१
१६	संशोधन सहाय्यक (सांख्यिकी)	९३००-३४८००	४३००	१
१७	सहाय्यक वनसंरक्षक (फक्त अमरावती व नागपूर)	९३००-३४८००	५०००	१
	एकूण			२८

विभागीय आयुक्त कार्यालयातील एकूण पदांची संख्या १६८ कायम ठेवण्यात येत आहे. तथापि अधिक्षक अभियंता ऐवजी अधिक्षक कृषि अधिकारी वर्ग-१, (२) उप अभियंता ऐवजी सहाय्यक आयुक्त (विकास) वर्ग-१, (३) लघुलेखक (उ.श्रे.) ऐवजी लघुलेखक (नि.श्रे.), (४) मुख्य लेखापाल ऐवजी संशोधन सहाय्यक (सांख्यिकी), (५) कनिष्ठ अभियंता ऐवजी संशोधन अधिकारी (सांख्यिकी), (६) (अमरावती व नागपूर) विभागीय आयुक्त कार्यालयासाठी ५ अव्वल कारकून ऐवजी ४ अव्वल कारकून व प्रत्येकी १, सहा. वनसंरक्षक पदांच्या संवर्गात बदल करण्यात येत आहे. विभागीय आयुक्त, कोकण/नाशिक/पुणे/औरंगाबाद येथे मात्र ५ अव्वल कारकून राहतील.

विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व कार्यकारी अभियंता जलसंपदा विभागाचे व कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे राहतील.

(ब) जिल्हाधिकारी कार्यालयाचा सुधारीत आकृतीबंध

अ.क्र.	पदाचे नाव	वेतन	ग्रेड पे	पदांची संख्या
१	उपजिल्हाधिकारी	१५६००-३९१००	५४००	१
२	उप अभियंता (जलसंपदा विभाग)	१५६००-३९१००	५४००	१

१	२	३	४	५
३	कनिष्ठ अभियंता (साव.बा. विभाग)	९३००-३४८००	४४००	१
४	सहा. लेखा अधिकारी	९३००-३४८००	४३००	१
५	अव्वल कारकून	५२००-२०२००	२८००	१
६	लिपिक-टंकलेखक	५२००-२०२००	१९००	१
७	लघुटंकलेखक	५२००-२०२००	२४००	१
८	वाहन चालक	५२००-२०२००	१९००	१
९	शिपाई	४४४०-७४४०	१३००	१
१०	संशोधन सहाय्यक (सांख्यिकी)	९३००-३४८००	४३००	१
	एकूण			१०

क) जिल्हा परिषद कार्यालयाचा सधारीत आकृतीबंध

१	कृषि अधिकारी वर्ग-२	९३००-३४८००	४६००	१
२	गटविकास अधिकारी	९३००-३४८००	४४००	१
३	सहाय्यक लेखाधिकारी	९३००-३४८००	४३००	१
४	प्रथमश्रेणी लिपिक	५२००-२०२००	२८००	१
५	लिपिक टंकलेखक	५२००-२०२००	१९००	१
६	शिपाई	४४४०-७४४०	१३००	१
	एकूण			६

सध्या २२ जिल्हाधिकारी कार्यालयांना १७ पदांचा आकृतिबंध व उर्वरित ११ जिल्हाधिकारी कार्यालयांना १५ पदांचा आकृतिबंध मंजूर करण्यात आला आहे. परंतु आता सर्व जिल्ह्यांना सारखा म्हणजे १० पदांचा व जिल्हा परिषदेला ६ पदांचा आकृतिबंध मंजूर करण्यात येत आहे.

सध्या ३३ जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंत्यांची पदे मंजूर असून ती कृषि अधिकारी वर्ग-२ या संवर्गात रुपांतरित करून ती जिल्हा परिषदेला मंजूर करण्यात येत आहेत.

तसेच यापूर्वी फक्त २२ जिल्ह्यांना उप अभियंत्यांची पदे मंजूर होती त्या ऐवजी आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांकरीता ३३ उपअभियंत्यांची पदे मंजूर करण्यात येत आहेत.

सध्याच्या ५५ कनिष्ठ अभियंत्यांच्या/सहाय्यक अभियंत्यांच्या/शाखा अभियंत्यांच्या ऐवजी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयास -१ याप्रमाणे ३३ कनिष्ठ/सहाय्यक/शाखा अभियंत्यांची पदे मंजूर करण्यात येत असून उर्वरित २२ शाखा अभियंत्यांची पदे गटविकास अधिकारी वर्ग-२ या संवर्गात रुपांतरित करण्यात येत आहेत. तसेच उपलेखापाल ऐवजी सहाय्यक लेखाधिकारी व वरीष्ठ लेखा लिपिक ऐवजी सहाय्यक लेखाधिकारी असा संवर्ग बदल करण्यात येत आहे.

तसेच ९९ अव्वल कारकून/प्रथमश्रेणी लिपिक यांच्या ऐवजी ६६ अव्वल कारकून/प्रथमश्रेणीतील लिपिकांची पदे ठेवून उर्वरित ३३ पदांचे संशोधन सहाय्यक या संवर्गात रुपांतर करण्यात येत आहे.

तसेच ६६ बाह्यन चलिकाएवजी ३३ बाह्यनचालकांची पदे जिल्हाधिकारी कार्यालयात कायम ठेवून उर्वरीत ३३ पदांपैकी २३ पदांचे ११ गटविकास अधिकारी वर्ग-२, ११ उप अभियंता वर्ग-१ व १ अखिल कारकून या पदांमध्ये रुपांतर करून राहिलेली १० पदे समर्पित करण्यात येत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उप अभियंत्यांची पदे जलसंपदा विभागाकडून व सर्व कनिष्ठ अभियंत्यांची पदे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भरण्यात येतील.

(ड) तालुका कार्यालयाचा सुधारीत आकृतिबंध

तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्यासाठी एक याप्रमाणे ३५२ अखिल कारकूनाची पदे निर्माण करण्यात आली होती. परंतु महाराष्ट्रात एकूण ३५३ ग्रामीण तालुके आहेत. सबब ३५३ ग्रामीण तालुक्यांसाठी ३५३ अखिल कारकून पदे मंजूर करण्यात येत आहेत.

२. सबब, आता खालीलप्रमाणे सुधारीत आकृतिबंध राहिल.

अ)	विभागीय आयुक्त कार्यालयासाठी	--	१६८ पदे
ब)	जिल्हाधिकारी कार्यालयासाठी	--	३३० पदे
क)	जिल्हा परिषद कार्यालयासाठी	--	१९८ पदे
ड)	तालुका कार्यालयासाठी	--	३५३ पदे
	एकूण	--	१०४९ पदे

३. सदर आदेश तात्काळ अंमलात येतील. या आदेशामुळे जी पदे रद्द /रुपांतरीत करण्यात आली आहेत त्या पदावरील अधिकारी/कर्मचारी यांना त्या त्या विभागाने/ विभाग प्रमुखानी त्यांच्या नियमित आस्थापनेवर तात्काळ सांभावून घ्यावे. सदर कार्यवाही कोणत्याही परिस्थितीत दिनांक ३० जून २०११ पर्यंत पूर्ण करण्यात यावी दिनांक १ जुलै २०११ पासून या अधिकारी/कर्मचारी यांना वेतन दिले जाणार नाही याची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच जी पदे नव्याने आकृतिबंधामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत त्या पदावरील अधिकारी/कर्मचारी यांच्या नियुक्त्या संबंधित विभागांनी/विभाग प्रमुखानी प्रतिनियुक्तीने तात्काळ कराव्यात.

४. सदर आदेश वित्त विभागाने गठीत केलेल्या उच्चाधिकार समितीने दिनांक २३ मे, २०११ च्या टिप्पणीद्वारे चक्रीय पध्दतीने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहेत.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र राज्याच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०११०६०११२४९३२००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(बा. बा. नारायणकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१) अपर मुख्य सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई,

२) प्रधान सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई,

- ३) प्रधान सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४) प्रधान सचिव (लेखा व कोषागारे), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५) प्रधान सचिव, कृषि विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) प्रधान सचिव (रोहयो) नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ७) सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मुंबई.
- ८) सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ९) सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १०) मुख्य अभियंता व सहा सचिव (मग्नारोहयो), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ११) सर्व विभागीय आयुक्त,
- १२) सर्व जिल्हाधिकारी (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून)
- १३) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
- १४) अप्पर जिल्हाधिकारी, मुख्यालय जव्हार, जि.ठाणे,
- १५) विशेष कार्य अधिकारी व पदसिध्द उपविकास आयुक्त (रोहयो), विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई/ पुणे/ नाशिक/ औरंगाबाद/ अमरावती/ नागपूर
- १६) उपायुक्त (मग्नारोहयो), सर्व विभागीय आयुक्त कार्यालय,
- १७) उप जिल्हाधिकारी (मग्नारोहयो), सर्व जिल्हाधिकारी कार्यालय. (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून).
- १८) महालेखापाल-१ (लेखा व अनुशेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- १९) महालेखापाल -२ (लेखा परिक्षा) महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- २०) महालेखापाल-२ (लेखा व अनुशेयता), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- २१) महालेखापाल -२ (लेखा परिक्षा) महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- २२) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, वाद्रा, मुंबई.
- २३) आयुक्त, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- २४) संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- २५) सर्व जिल्हा कोषगार अधिकारी, (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून),
- २६) वित्त विभाग, (कार्या-व्यय-८/ वि.सु.-१)
- २७) सर्व उप सचिव, अवर सचिव व कक्ष अधिकारी, नियोजन विभाग (मग्नारोहयो)
- २८) कक्ष अधिकारी (कार्यासन-१४२१/१४२६), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २९) कार्यासन मग्नारोहयो-१, (सारग्रंथासाठी)
- ३०) कार्यासन (मग्नारो-३), (निवडनस्तीसाठी)

परिशिष्ट -१

आयुक्त कार्यालयचा सहायीत आकलितबंध

अ. क्र. (१)	पदाचे नाव (२)	प्रत्येक विभागाय आयुक्ताच्या कार्यालयातील पदाची संख्या						एकूण (९)
		कोकणा (३)	नाशिक (४)	पुणे (५)	औरंगाबाद (६)	अमरावती (७)	नागपूर (८)	
१	उपायुक्त (रोहयो)	१	१	१	१	१	१	६
२	अधिक्षक कृषि अधिकारी	१	१	१	१	१	१	६
३	कार्यकारी अभियंता (जलसंपदा विभाग)	१	१	१	१	१	१	६
४	सहाय्यक आयुक्त (विकास)	१	१	१	१	१	१	६
५	लघुलेखक (निम्नश्रेणी) मराठी/इंग्रजी	२	२	२	२	२	२	१२
६	लेखाधिकारी	१	१	१	१	१	१	६
७	सहाय्यक लेखा अधिकारी	१	१	१	१	१	१	६
८	कनिष्ठ अभियंता/सहाय्यक अभियंता/ शाखा अभियंता (सा.बां.वि)	१	१	१	१	१	१	६
९	संशोधन अधिकारी (सांख्यिकी)	१	१	१	१	१	१	६
१०	संशोधन सहाय्यक (सांख्यिकी)	१	१	१	१	१	१	६
११	सहा. वनसंरक्षक	०	०	०	०	१	१	२
१२	अवल कारकून	५	५	५	५	४	४	२८
१३	लघुटंकलेखक (मराठी)	२	२	२	२	२	२	१२
१४	लिपिक नि टंकलेखक	२	२	२	२	२	२	१२
१५	लेखा लिपिक	१	१	१	१	१	१	६
१६	वाहन चालक	३	३	३	३	३	३	१८
१७	शिपाई	४	४	४	४	४	४	२४
	एकूण	२८	२८	२८	२८	२८	२८	१६८

परिशिष्ट -१

जिल्हाधिकारी कार्यालयाचा सधारीत भाकतिबंध

अ. क्र	जिल्हा	उप जिल्हा अधिकारी	उप अभियंता (जल संपदा विभाग)	कनिष्ठ अभियंता (सा.बा. वि.)	सहा. लेखा अधिकारी	सहाय्य सहाय्य (सा. शिक्की)	अख्यत कारकून	लघु-टंक लेखक	मिपिक मि टंक लेखक	वाहन चालक	शिपाई	एकूण
१	ठाणे	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
२	रायगड	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
३	रत्नागिरी	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
४	सिंधुदुर्ग	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
५	नाशिक	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
६	धुळे	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
७	नेंदुरबार	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
८	जळगांव	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
९	अहमदनगर	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
१०	पुणे	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
११	सातारा	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
१२	सांगली	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
१३	सोलापूर	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
१४	कोल्हापूर	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
१५	औरंगाबाद	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
१६	जातना	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
१७	परभणी	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
१८	हिंगोली	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
१९	बीड	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
२०	नांदेड	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
२१	उस्मानाबाद	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
२२	लातूर	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
२३	अमरावती	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
२४	बुलढाणा	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
२५	अकोला	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
२६	घाशिम	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
२७	यवतमाळ	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
२८	नागपूर	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
२९	यशो	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
३०	भंडारा	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
३१	गोंदिया	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
३२	चंद्रपूर	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
३३	गडचिरोली	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१०
	एकूण	३३	३३	३३	३३	३३	३३	३३	३३	३३	३३	३३०

परिशिष्ट - ३

जिल्हा परिषद कार्यालयाचा स्थायीत आकृतिबंध

अ.क्र	जिल्हा	कृषि अधिकारी (वर्ग-१)	गट विकास अधिकारी (वर्ग-२)	सहा. लेखा अधिकारी	प्रथम श्रेणी लिपिक	लिपिक नि टंकलेखक	शिपाई	एकूण
१	ठाणे	१	१	१	१	१	१	६
२	रायगड	१	१	१	१	१	१	६
३	रत्नागिरी	१	१	१	१	१	१	६
४	तिरुपुंग	१	१	१	१	१	१	६
५	नाशिक	१	१	१	१	१	१	६
६	धुळे	१	१	१	१	१	१	६
७	नंदूरबार	१	१	१	१	१	१	६
८	जळगाव	१	१	१	१	१	१	६
९	अहमदनगर	१	१	१	१	१	१	६
१०	पुणे	१	१	१	१	१	१	६
११	सातारा	१	१	१	१	१	१	६
१२	सांगली	१	१	१	१	१	१	६
१३	सोलापूर	१	१	१	१	१	१	६
१४	कोल्हापूर	१	१	१	१	१	१	६
१५	औरंगाबाद	१	१	१	१	१	१	६
१६	जालना	१	१	१	१	१	१	६
१७	परभणी	१	१	१	१	१	१	६
१८	हिंगोली	१	१	१	१	१	१	६
१९	बीड	१	१	१	१	१	१	६
२०	नांदेड	१	१	१	१	१	१	६
२१	उस्मानाबाद	१	१	१	१	१	१	६
२२	लातूर	१	१	१	१	१	१	६
२३	अमरावती	१	१	१	१	१	१	६
२४	युलहाणा	१	१	१	१	१	१	६
२५	अकोला	१	१	१	१	१	१	६
२६	वाशिम	१	१	१	१	१	१	६
२७	यवतमाळ	१	१	१	१	१	१	६
२८	नागपूर	१	१	१	१	१	१	६
२९	वधा	१	१	१	१	१	१	६
३०	भंडारा	१	१	१	१	१	१	६
३१	गोंदिया	१	१	१	१	१	१	६
३२	चंद्रपूर	१	१	१	१	१	१	६
३३	गडचिरोली	१	१	१	१	१	१	६
	एकूण	३३	३३	३३	३३	३३	३३	१९८

परिशिष्ट - ४तालका स्तराचा सधारीत आकृतीबंध

अ.क्र.	जिल्हाधिकारी कार्यालय	तालुक्याच्या संख्येनुसार अजबल कारकृतीची मंजूर घडे
१	ठाणे	१५
२	रायगड	१५
३	रत्नागिरी	९
४	सिंधुदुर्ग	८
५	नाशिक	१५
६	धुळे	४
७	नंदुरबार	६
८	जळगाव	१५
९	अहमदनगर	१४
१०	पुणे	१३
११	सातारा	११
१२	सांगली	१०
१३	सोलापूर	११
१४	कोल्हापूर	१२
१५	औरंगाबाद	९
१६	जालना	८
१७	परभणी	९
१८	हिंगोली	५
१९	बीड	११
२०	नांदेड	१६
२१	उस्मानाबाद	८
२२	लातूर	१०
२३	अमरावती	१४
२४	बुलढाणा	१३
२५	अकोला	७
२६	वाशिम	६
२७	यवतमाळ	१६
२८	नागपूर	१३
२९	बार्शा	८
३०	भंडारा	७
३१	गोंदिया	८
३२	घडपूर	१५
३३	गडचिरोली	१२
	एकूण	३५३